

विभागीय स्तरावर स्थापना करण्यात आलेल्या “मैत्री”  
कक्षासाठी कंत्राटी पद्धतीवर कर्मचाऱ्यांची नियुक्ती व  
पारिश्रमिक निश्चित करण्याबाबत मार्गदर्शक  
सूचना.....

## महाराष्ट्र शासन

### उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग

शासन निर्णय क्रमांक- ई बीझ- २०१३ / प्र.क्र. ११७/ उद्योग-८

मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२

दिनांक- ०३/१२/२०१५.

- पहा:-** १) शासन निर्णय, उद्योग ऊर्जा व कामगार विभाग, क्रमांक आयआयआय पॉलिसी-२०१०/  
प्र.क्र. ७६८/उद्योग-२, दिनांक २२/२/२०१३
- २) शासन निर्णय, उद्योग ऊर्जा व कामगार विभाग, क्रमांक ई बीझ- २०१३ / प्र.क्र. ११७/ उद्योग-८,  
दिनांक १/३/२०१४
- ३) शासन निर्णय, उद्योग ऊर्जा व कामगार विभाग, क्रमांक मेझम-२०१४/प्र.क्र. ८८/उद्योग-८,  
दिनांक ८/१/२०१५
- ४) शासन निर्णय, उद्योग ऊर्जा व कामगार विभाग, क्रमांक मेझम-२०१४/प्र.क्र. ८८/उद्योग-८,  
दिनांक ८/१/२०१५.
- ५) शासन निर्णय, उद्योग ऊर्जा व कामगार विभाग, क्रमांक- ई बीझ- २०१३ / प्र.क्र. ११७/ उद्योग-८  
दि.२८/०७/२०१५.

### **प्रस्तावना :-**

राज्यस्तरावर कार्यरत एकात्मिक सुलभता कक्ष- मैत्रीच्या (MAITRI) धर्तीवर दि.२८/०७/२०१५ च्या संदर्भ क्र. ५ वरील शासननिर्णयान्वये सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांतील गुंतवणूकदारांसाठी महसूली विभाग स्तरावर गुंतवणूक सोयी-सुविधा कक्ष ( Divisional Investor Facilitation Cell ) स्थापन केला आहे. सदर कक्षाच्या दैनंदिन व नियमित कार्यालयीन कामकाजासाठी अधिकारी/कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीची कार्यपद्धती व त्यांना दरमहा अनुज्ञेय पारिश्रमिक निश्चित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. सदर अनुषंगाने शासनाने खालीलप्रमाणे निर्णय घेतला आहे.

### **शासन निर्णय :-**

राज्यातील सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योगातील गुंतवणूकदारांसाठी महसूली विभाग स्तरावर स्थापन करण्यात आलेल्या “मैत्री” समनवय कक्षातील अधिकारी/कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीची कार्यपद्धती व त्यांना दरमहा अनुज्ञेय पारिश्रमिक पुढीलप्रमाणे असेल.

अ) रचना, पद व दरमहा अनुज्ञेय पारिश्रमिक:-

अ.क्र.	पद	पदनाम	दरमहा पारिश्रमिक प्रती कर्मचारी
अ)	उद्योग सह संचालक	अध्यक्ष	----
ब)	उद्योग संचालनालयाचे सेवानिवृत्त उद्योग सह संचालक/अधिक्षकीय उद्योग अधिकारी	सदस्य सचिव	रु. ४०,०००/-
क)	सेवानिवृत्त उद्योग अधिकारी/उद्योग निरिक्षक/सल्लागार संस्था	सदस्य (एकूण दोन)	रु. २५,०००/-
ड)	कार्यालयीन कर्मचारी	कंत्राटी कर्मचारी (एकूण दोन)	रु. १५,०००/-

**ब) अधिकारी / कर्मचारी नियुक्तीची कार्यपद्धती -**

- १) संबंधित विभागाचे उद्योग सह संचालक हे सदर कक्षाचे पदसिद्ध अध्यक्ष असतील.
- २) वरील तक्त्यातील “ब” येथील कर्मचारी नियुक्त करण्यासाठी संबंधित विभाग स्तरावर स्थानिक वृत्तपत्रांत जाहिरात देण्यात यावी. उद्योग संचालनालयातील निवृत्त अधिकारी किंवा उद्योगांशी संलग्न कार्यालयातील समकक्ष अधिकारी यांचेकडून अर्ज मागविण्यात यावे. प्राप्त अर्जामधून एका व्यक्तीची विकास आयुक्त (उद्योग) यांचे मान्यतेने निवड करण्यात यावी.
- ३) वरील तक्त्यातील “क” येथील कर्मचारी नियुक्त करण्यासाठी उद्योग संचालनालयाच्या संबंधित विभागीय कार्यालयाकडून सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांकडून अर्ज मागविण्यात यावेत. प्राप्त अर्जामधून दोन व्यक्तींची विकास आयुक्त (उद्योग) यांचे मान्यतेने निवड करण्यात यावी.
- ४) उपरोक्त “ड” येथील कर्मचारी नियुक्त करण्यासाठी विभागीय स्तरावर अध्यक्ष तथा उद्योग सह संचालक, विभागीय मैत्री कक्ष यांनी प्रचलित पद्धतीचा अवलंब करून कंत्राटी पद्धतीने दोन कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात यावी.
- ५) सदरचे अधिकारी/ कर्मचारी यांची नियुक्ती प्रथमतः एक वर्षासाठी करण्यात यावी. वर्ष अखेरीस कामाचा आढावा घेऊन त्यांना पुन्हा एक वर्ष मुदतवाढ देता येईल.
- ६) कंत्राटी तत्त्वावर भरती केलेल्या कर्मचाऱ्यांना प्रत्येक महिन्यात एक दिवस तांत्रिक खंड देण्यात येईल.
- ७) नियुक्त अधिकारी/कर्मचारी वर्गाचे पारिश्रमीक (Remuneration) आणि इतर अनुषंगिक खर्च “MIDC” यांचेमार्फत करण्यात येईल.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या वेबसाईटवर प्रसिध्द करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक क्रमांक २०१५१२०३११५०१८७७१० असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने सांक्षाकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने,

( श्रध्दा कोचरेकर )

कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रति,

- १) प्रधान सचिव (महसूल(, महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई.
- २) प्रधान सचिव (नवि-१), नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ३) प्रधान सचिव (जलसंपदा-२) जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ४) प्रधान सचिव (ऊर्जा(, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ५) प्रधान सचिव (कामगार(, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ६) प्रधान सचिव, ग्रामविकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ७) सचिव (पर्यावरण(, पर्यावरण विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ८) सदस्य सचिव, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ, मुंबई.
- ९) मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, मुंबई.
- १०) विक्रीकर आयुक्त, विक्रीकर विभाग, माझगांव, मुंबई.
- ११) विकास आयुक्त (उद्योग(, उद्योग संचालनालय, मुंबई.
- १२) सर्व विभागीय आयुक्त.
- १३) मुख्य कार्यकारी अभियंता, महावितरण, प्रकाशगड, बांद्रा (पुर्व(, मुंबई.
- १४) सह मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, मुंबई.
- १५) सर्व जिल्हाधिकारी.
- १६) सर्व विभागीय अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य.
- १७) उद्योग सह संचालक, मुंबई विभाग, कोकण विभाग, पुणे विभाग, औरंगाबाद विभाग, नागपूर विभाग व अमरावती विभाग.
- १८) सर्व महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र.
- १९) संबंधित विभागांचे संपर्क अधिकारी.

प्रत,

- १) मा. मुख्य सचिव यांचे वरीष्ठ स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई.
- २) प्रधान सचिव (उद्योग( यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई.
- ३) निवडनस्ती, उद्योग-८ कार्यासन.

\*\*\*\*\*